

सन २०१८-१९ करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत मंजूर "NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३ reservoirs" या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१८/प्र.क्र.१४७/का-१९
मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख: २६/१२/२०१८

संदर्भ-

१. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.११०१५/०४(१४)/२०१८-Grants, दि.२१/०६/२०१८.
२. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.११०१५/०१(१३)/२०१८-TSP, दि.२९/०६/२०१८ (२ पत्रे) व दि.२७/०९/२०१८ (२ पत्रे).
३. शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय २०१८ /प्र.क्र.६९/का-१९ , दि.१०/०९/२०१८ व दि. ०५/११/२०१८.

प्रस्तावना -

सन २०१८-१९ करिता विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनुदान , भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत व अदिम जमाती विकास कार्यक्रम या योजनाअंतर्गत प्राप्त होणा-या अनुदानासाठी ईमेल वर प्रस्ताव पाठविण्याबाबत अशासकीय/ सामाजिक /खाजगी संस्थांना आदिवासी विकास विभागाकडून आवाहन करण्यात आलेले होते. यानुषंगाने प्राप्त प्रस्तावामधून निवड केलेल्या प्रस्तावांचे सविस्तर सादरीकरण व छाननी करण्यासाठी दि.२२.०३.२०१८ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे प्रस्ताव छाननी साठी तीन पॅनेल तयार करण्यात आले होते. सदर पॅनेल समोर "NORID" ने प्रस्तावाचे सविस्तर सादरीकरण केलेले आहे. सदर योजनेद्वारे आदिवासी क्षेत्रात माफक दरात प्रथिनयुक्त अन्न चविष्ट माशांच्या स्वरूपात उपलब्ध करून देणे व त्याच बरोबर या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आदिवासी लोकांना रोजगार मिळविण्यासाठी स्वावलंबी बनविणे असा बहुगामी उद्दिष्ट या प्रकल्पाद्वारे प्रस्तावीत आहे. जलस्रोत निर्माण करणारे शासन व त्याचा उपभोग होणारी आदिवासी जनता यांची एकत्र सांगड घालून एकमेकांच्या सहकार्याने हा मत्स्य उत्पादनाचा प्रकल्प आखण्यात आलेला आहे.

२. तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ आखणी करून योग्य वेळी चांगल्या प्रजातीचे मत्स्यबोटूकलीची साठवणूक करणे त्याचबरोबर गोडयापाण्यातील पोशा कोळंबीचे साठवणूक व संवर्धन मासे व कोळंबीची जोपासना करून विक्री योग्य झालेली मासळी व कोळंबी योग्य बाजार भावाप्रमाणे विक्री करणे, धरणाकाठच्या आदिवासी लोकांना मत्स्यव्यवसायाचे व्यावहारीक प्रशिक्षण देवून मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी स्वावलंबी

बनविणे अशा विविध उपक्रमांचा प्रकल्प आखणीत समावेश आहे. निवड केलेल्या जलशयातून जास्तीत जास्त मत्स्योत्पादन घेवून त्याद्वारे प्रथीनयुक्त अन्न उपलब्धी व आदिवासी क्षेत्रासाठी रोजगाराच्या विविध संधी या प्रकल्पाद्वारे उपलब्ध करून देणे या दृष्टीने या प्रकल्पाची आखणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत “NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३ reservoirs” ही योजना केंद्र शासनाकडे प्रस्तावित करण्यात आली. जनजाती कार्य मंत्रालयाने दि.२३.०५.२०१८ रोजी आयोजित केलेल्या Project Appraisal Committee (PAC) बैठकीमध्ये “NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३ reservoirs” ही योजना सन २०१८-१९ करिता राबविण्यासाठी एकूण रु. ११८.२० लक्ष इतक्या रकमेच्या प्रस्तावास संदर्भाधिन ०१ पत्रान्वये मंजूरी देऊन संदर्भाधिन २ पत्रान्वये निधीचा प्रथम हप्ता व द्वितीय हप्ता वितरीत केलेला आहे व सदर निधी संदर्भाधिन ३ वरील शासन निर्णयान्वये आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना वितरीत केला आहे .

३. NORID नागपूर ही राष्ट्रीय मत्स्यजिवी सहकारी संघ (FISHCOPFED) ची भागिदार संस्था आहे . “NORID” संस्थेमार्फत देशभरातील आदिवासी व ग्रामीण भागात मत्स्यव्यवसाय, वनसंरक्षण, शेती व्यवसाय, पशुपालन क्षेत्रात विकासाचे विविध कार्यक्रम राबविण्यासाठी FISHCOPFED संस्थेस सहयोगाने कार्यरत आहेत. या क्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी व मच्छिमार समाजासाठी उपलब्ध जलस्रोत, वनक्षेत्र निवडून ते रोजगार निर्मीती कौशल्य विकासासाठी विकसीत करणे, या क्षेत्रातील आदिवासी ग्रामीण लोकांना स्वयंरोजगार निर्मीतीसाठी तांत्रिक व व्यवहारीक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे असे विविध उपक्रम राबविते. “NORID” संस्थेने ठाणे ग्रामीण वनक्षेत्रात आदिवासी ग्रामीण लोकांना स्वयंरोजगाराचे व मत्स्यशेतीचे प्रशिक्षण देण्याचे काम पार पाडले असून मत्स्यव्यवसाय क्षेत्रात काम करण्यासाठी संस्थेकडे मत्स्यव्यवसाय तज्ञ उपलब्ध आहेत. अशा नावाजलेल्या व या विषयाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या NORID या संस्थेमार्फत “NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३ reservoirs” या योजनेंतर्गत प्राप्त रु.११८.२ लक्ष निधीतून सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

आदिवासी क्षेत्रात माफक दरात प्रथिनयुक्त अन्न चविष्ट माशांच्या स्वरूपात उपलब्ध करून देणे व त्याच बरोबर या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आदिवासी लोकांना रोजगार मिळविण्यासाठी स्वावलंबी बनविण्याच्या कार्यक्रमांतर्गत “NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३ reservoirs ” ही योजना NORID व आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविण्यासाठी एकूण रु ११८.२० लाख किंमतीच्या अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचनांना या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक १ नुसार मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर योजनेचे या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत तरतूदींच्या मर्यादेत योजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यवाही आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी करावी व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१२२६१५२८१४७३२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा.राजपूत)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
४. सचिव, मत्स्यविभाग, मंत्रालय, मुंबई
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
६. सहसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. उपसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक.
९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक, कळवण
१०. NORID, विदर्भ प्रीमियर बिल्डींग नंबर ३, प्लॉट नंबर ३०३, गांधी सागर लेक रोड, नागपूर ४४००१८
११. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

विशेष केंद्रीय सहहाय योजने अंतर्गत मंजूर योजना - सन २०१८-१९
परिशिष्ट-१

१.	योजनेचे नाव	“NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३reservoirs”																																																																														
२.	योजनेचे प्रस्तावित लाभ क्षेत्र	नाशिक जिल्ह्यातील अनुसुचित जमातींचे वास्तव्य असलेले व पेसा ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेले ३ मोठे जलाशय																																																																														
३.	वित्तीय तरतूद	अ.क्र.	वर्ष	योजना	निधी (रु.लक्ष)																																																																											
		१	२०१८-१९	“NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nasik) @ ३reservoirs”	११८.२०																																																																											
४.	या योजनेत येणारे खर्चाचे अंदाजपत्रक	<p>एकूण खर्च -रु. ११८०.२० लक्ष .</p> <p>प्रती जलाशय एकूण खर्च ३९.४० लक्ष .</p> <p>१) निश्चित भांडवल (Fixed Capital) प्रती जलाशय</p> <table> <tr> <th>अ.नं.</th> <th>बाब</th> <th>संख्या</th> <th>प्रति वस्तू किंमत (रुपये)</th> <th>एकूण खर्च (रुपये)</th> </tr> <tr> <td>१</td> <td>जेटीचे बांधकाम</td> <td>१</td> <td>२००,०००/-</td> <td>२००,०००/-</td> </tr> <tr> <td>२</td> <td>वर्किंग शेड</td> <td>१</td> <td>१००,०००/-</td> <td>१००,००० /-</td> </tr> <tr> <td>३</td> <td>फायबर ग्लास नौका</td> <td>१०</td> <td>४०,०००/-</td> <td>४००,०००/-</td> </tr> <tr> <td>४</td> <td>वाहन</td> <td>१</td> <td>२००,०००/-</td> <td>२००,०००/-</td> </tr> <tr> <td>५</td> <td>बर्फ साठवण</td> <td>१</td> <td>२५,०००/-</td> <td>२५,०००/-</td> </tr> <tr> <td>६</td> <td>शितपेटी</td> <td>५०</td> <td>३,०००/-</td> <td>१५०,०००/-</td> </tr> <tr> <td>७</td> <td>प्लास्टिक क्रेट</td> <td>५०</td> <td>५००/-</td> <td>२५,०००/-</td> </tr> <tr> <td>८</td> <td>सायकल</td> <td>५०</td> <td>२,५००/-</td> <td>१२५,०००/-</td> </tr> <tr> <td>९</td> <td>ऑक्सिजन सिलिंडर</td> <td>२</td> <td>१०,०००/-</td> <td>२०,०००/-</td> </tr> <tr> <td>१०</td> <td>वजन काटा</td> <td>१</td> <td>१५,०००/-</td> <td>१५,०००/-</td> </tr> <tr> <td>११</td> <td>नायलॉन नेट्स</td> <td>१०० kg</td> <td>६०,०००/-</td> <td>६०,०००/-</td> </tr> <tr> <td>१२</td> <td>फिशिंग किट्स</td> <td>१००</td> <td>२,५००/-</td> <td>२,५०,०००/-</td> </tr> <tr> <td>१३</td> <td>इ.यू . एस.</td> <td>१०</td> <td>४,०००/-</td> <td>४०,०००/-</td> </tr> <tr> <td></td> <td></td> <td></td> <td>एकूण</td> <td>१६,१०,०००/-</td> </tr> </table>				अ.नं.	बाब	संख्या	प्रति वस्तू किंमत (रुपये)	एकूण खर्च (रुपये)	१	जेटीचे बांधकाम	१	२००,०००/-	२००,०००/-	२	वर्किंग शेड	१	१००,०००/-	१००,००० /-	३	फायबर ग्लास नौका	१०	४०,०००/-	४००,०००/-	४	वाहन	१	२००,०००/-	२००,०००/-	५	बर्फ साठवण	१	२५,०००/-	२५,०००/-	६	शितपेटी	५०	३,०००/-	१५०,०००/-	७	प्लास्टिक क्रेट	५०	५००/-	२५,०००/-	८	सायकल	५०	२,५००/-	१२५,०००/-	९	ऑक्सिजन सिलिंडर	२	१०,०००/-	२०,०००/-	१०	वजन काटा	१	१५,०००/-	१५,०००/-	११	नायलॉन नेट्स	१०० kg	६०,०००/-	६०,०००/-	१२	फिशिंग किट्स	१००	२,५००/-	२,५०,०००/-	१३	इ.यू . एस.	१०	४,०००/-	४०,०००/-				एकूण	१६,१०,०००/-
अ.नं.	बाब	संख्या	प्रति वस्तू किंमत (रुपये)	एकूण खर्च (रुपये)																																																																												
१	जेटीचे बांधकाम	१	२००,०००/-	२००,०००/-																																																																												
२	वर्किंग शेड	१	१००,०००/-	१००,००० /-																																																																												
३	फायबर ग्लास नौका	१०	४०,०००/-	४००,०००/-																																																																												
४	वाहन	१	२००,०००/-	२००,०००/-																																																																												
५	बर्फ साठवण	१	२५,०००/-	२५,०००/-																																																																												
६	शितपेटी	५०	३,०००/-	१५०,०००/-																																																																												
७	प्लास्टिक क्रेट	५०	५००/-	२५,०००/-																																																																												
८	सायकल	५०	२,५००/-	१२५,०००/-																																																																												
९	ऑक्सिजन सिलिंडर	२	१०,०००/-	२०,०००/-																																																																												
१०	वजन काटा	१	१५,०००/-	१५,०००/-																																																																												
११	नायलॉन नेट्स	१०० kg	६०,०००/-	६०,०००/-																																																																												
१२	फिशिंग किट्स	१००	२,५००/-	२,५०,०००/-																																																																												
१३	इ.यू . एस.	१०	४,०००/-	४०,०००/-																																																																												
			एकूण	१६,१०,०००/-																																																																												

		२) खेळते भांडवल (working Capital) प्रती जलाशय -				
		अ.नं	बाब	संख्या	प्रति वस्तू किंमत (रु)	एकूण खर्च (रु.)
		१	I.M.C. fingerlings	१८००००	५	९,००,०००/-
		२	M.Rosenbergii	१०००००	४	४,००,०००/-
		३	बीज	७००००	३.५०	२,४५,०००/-
		४	वाहतुक, टॅक्स, lab	-	-	२,००,०००/-
		५	प्रशिक्षण व प्रात्यक्षिक	५	२००००	१,००,०००/-
		६	डिझेल	५०० लि.	७० रु/लि	३५,०००/-
		७	पर्यवेक्षण व तांत्रिक तज्ञांचे वेतन	१२ महिने	२०,०००/-	२,४०,०००/-
		८	मजुरीचा खर्च	-	२५,०००/-	२५,०००/-
		९	प्रथमोपचार साहित्य पेटी	२	१,०००/-	२,०००/-
		१०	नॉरिड प्रशासकीय खर्च	-	-	१,१८,०००/-
		८	मीठ	५०० किलो	१० रु./kg	५,०००/-
		९	बर्फ	२००० किलो	५ रु./kg	१०,०००/-
		१०	आकस्मिक खर्च	-	-	२५,०००/-
		११	किरकोळ खर्च			२५,०००/-
			एकूण			२३,३०,०००/-
		एकूण खर्च = निश्चित भांडवल + खेळते भांडवल = १६,१०,०००/- + २३,३०,०००/- = रुपये ३९,४०,०००/- प्रती जलाशय (सर्व प्रकारचे कर अंमलबजावणी करणा-या संस्थेकडून भरण्यात येतील)				
५.	योजना राबवणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक, कळवण व NORID संस्था.				
६.	नियंत्रक अधिकारी	अप्पर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक				
७	योजनेचा उद्देश/ हेतु	१) आदिवासी क्षेत्रातील आदिवासी जमातींना कायमस्वरूपी शाश्वत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्यव्यवसाय हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. सदरच्या प्रकल्पात निवडलेल्या धरणासभोवतालच्या सर्व आदिवासी लोकांना मत्स्यव्यवसायाचे प्रात्यक्षिकासह व्यवहारीक प्रशिक्षण				

	<p>देण्याचा उपक्रम समाविष्ट केलेला आहे. यामध्ये धरणात मत्स्यबिज साठवण्यापासून ते वाढलेली मासळी पकडणे व त्याची बाजारात विक्री करण्यापर्यंतचे प्रशिक्षणाचा समावेश आहे.</p> <p>२) आदिवासी लोकांना मासेमारी साधने पुरवून ही साधने कशी वापरायची जसे धरणात जाळी सोडणे, बोट वल्हणे जलाशयातील मासा जखमी न करता सोडविणे, जमा झालेली मासळी स्वच्छ करून बर्फात साठविणे व बाजारात प्रत्यक्ष विक्री करताना मासा स्वच्छ करून कापून कसा विक्री करावा याचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.</p> <p>३) तांत्रिक दृष्ट्या प्रगल्भ आखणी करून योग्य वेळी चांगल्या प्रजातीचे मत्स्यबोटकलीची साठवणूक करणे तसेच गोडयापाण्यातील पोशा कोळंबीचे साठवणूक व संवर्धन मासे व कोळंबीची जोपासना करून विक्री योग्य झालेली मासळी व कोळंबी योग्य बाजार भावाप्रमाणे विक्री करणे, धरणाकाठच्या आदिवासी लोकांना मत्स्यव्यवसायाचे व्यावहारिक प्रशिक्षण देवून मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी स्वावलंबी बनविणे अशा विविध उपक्रमांचा प्रकल्प आखणीत समावेश आहे.</p> <p>४) पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्राचा विकास) अधिनियम, १९९६ (पेसा अँक्ट-१९९६) अंतर्गत ग्रामपंचायतीद्वारे निवड केलेल्या जलाशयातून जास्तीत जास्त मत्स्योत्पादन घेवून त्याद्वारे प्रथिनयुक्त अन्न उपलब्धी व आदिवासी क्षेत्रासाठी रोजगाराच्या विविध संधी या प्रकल्पाद्वारे उपलब्ध करून देणे</p> <p>५) आदिवासी पुरुषासोबत महिलांनाही या व्यवसायात निष्णात बनविण्याचे उद्दीष्ट असून त्यामुळे आदिवासी घरातील पुरुष व महिलांना मासेमारीद्वारे शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. प्रकल्पातील उपक्रमांतर्गत समाविष्ट शितपेटया व सायकली या धरणालगतच्या मोठ्या गावात ताजी मासळी विक्रीसाठी वाहून नेण्यास उपयुक्त आहेत व त्याचा उपयोग प्रशिक्षित केलेले आदिवासी स्त्री/पुरुष मासे विक्री करून रोजगार मिळविण्यासाठी करू शकतात.</p> <p>६) आदिवासी लोकांनी पकडलेल्या मासळीवर त्यांना प्रति किलो निश्चित दराने मोबदला देवून ही मासळी पुढे विक्रीसाठी पाठविण्याचा हेतु असल्याने मासेमारीद्वारे आदिवासी लोकांना शाश्वत रोजगार मिळणार आहे. सदरचा प्रकल्प पूर्णतः आदिवासी लोकांसाठी असून ही एक प्रकारची आदिवासी क्षेत्रासाठी नवसंजीवन योजना आहे.</p> <p>७. या योजनेतून सरासरी ६०.० हेक्टर जलाशयासाठी प्रति युनिट मासेमारी करून सुमारे १०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच मत्स्योत्पादनानंतर मासेविक्री, मजुरी, जाळी विणणे, डागडुजी, माशांचे शितीकरण व वाहतूक इ. साठी अप्रत्यक्ष रित्या आणखी १५० जणांना रोजगार उपलब्ध होईल. अशा प्रकारे एका जलाशयातून साधारणतः २०० ते २५० जणांना रोजगार उपलब्ध होईल. ही योजना नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील ३ जलाशयांत राबविण्याचा उद्देश आहे.</p>
--	--

८	योजना अंमलबजावणीची कार्यपद्धती	<p>प्रकल्प अधिकारी यांनी NORID यांच्या तांत्रिक सहकार्याने ही योजना राबवायची आहे. अपर आयुक्त ,आदिवासी विकास नाशिक हे NORID संस्थेच्या सहकार्याने ३ जलाशयांची निवड करतील. योजना राबविताना खालील बाबी विचारात घेण्यात याव्यात.</p> <ol style="list-style-type: none"> १) लाभार्थ्यांची निवड प्रकल्प अधिकारी संबंधित संस्था यांनी एकत्रितरित्या करावी. निवडलेल्या लाभार्थ्यांची मत्स्यउत्पादक सहकारी संस्था म्हणून नोंदणी करण्याची जबाबदारी संस्थेची राहिल. २) योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अंमलबजावणीच्या आवश्यकतेनुसार व संस्थेच्या मागणीनुसार टप्पे निश्चित करून निधीचे वाटप आयुक्त,आदिवासी विकास,नाशिक यांच्याकडून संबंधित संस्थेस करण्यात येईल. यापूर्वी दिलेल्या निधीचा विनियोग प्रमाणपत्र संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर निधीचा पुढील हप्ता संस्थेस अदा करण्यात यावा. ३) केज कल्चरसाठी सुयोग्य खाद्याचा वापर करावा. यासाठी स्थानिक संसाधनाचा यासाठी वापर करावा. ४) पकडलेल्या विक्री योग्य मासे व कोळंबीचे विपणन (Marketing) NORID संस्था करेल. ५) उपरोक्त प्रकल्पाची उभारणी,अंमलबजावणी करताना प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक तांत्रिक माहिती व तंत्रज्ञान आदिवासी मच्छीमार सोसायटीच्या सभासदांना NORID यांनी करून द्यावी. ६) योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित संस्थेने शिफारस केल्यानुसार आवश्यक ती साहित्याची जसे मत्स्यबोटुकली खाद्य,रसायने,मासेमारी साहित्य इ. खरेदी संस्थेकडून करण्यात यावी. या योजनेसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करताना योग्य गुणवत्तेचे व मानकाचे साहित्य प्रकल्प क्षेत्रावर पोहोचवण्याची जबाबदारी संस्थेची राहिल. सदर साहित्य सामुग्रीची खरेदी करताना पारदर्शकपणा, गुणवत्ता, कार्यक्षमता व आर्थिक काटकसर या तत्वांची अंमलबजावणी संस्थेने करावी. ७) योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या लेखापरिक्षणास सर्व ते सहकार्य करण्याची जबाबदारी संस्थेची राहिल . ८) योजना राबविण्यापूर्वी प्रकल्प अधिकारी व योजना राबविणाऱ्या संस्थेचे अधिकारी संयुक्त पाहणी दौरा करतील..
९	योजनेचे संनियंत्रण व मुल्यमापन, पर्यवेक्षण	<p>योजनेचे संनियंत्रण व मुल्यमापनकरीता पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे</p> <ol style="list-style-type: none"> १. अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग - अध्यक्ष २. प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्रकल्प कार्यालय कळवण - सदस्य ३. स्थानिक पातळीवरील सरपंच - सदस्य

		<p>४. FISHCOPFED या केंद्रीय शासनाच्या संस्थेचा प्रतिनिधी (मत्स्यव्यवसाय तज्ञ)-सदस्य</p> <p>५. NORID या सहयोगी संस्थेचा प्रतिनिधी - सदस्य</p> <p>६. मत्स्यव्यवसाय विभागाचा प्रतिनिधी- सदस्य</p> <p>७. प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्रकल्प कार्यालय नाशिक - सदस्य सचिव</p> <p>➤ सदर योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रीयेमध्ये काही बदल किंवा सुधारणा करण्याचे अधिकार उपरोक्त समितीस राहतील.</p> <p>➤ योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून उपरोक्त समितीची बैठक २ महिन्यांनी आयोजित करावी(प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्या नंतर) व सदर बैठकीमध्ये योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात यावा तसेच योजना अंमलबजावणीमध्ये काही अडचणी असतील तर त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.</p>
१०	योजनेची अंमलबजावणीचा कालावधी	संस्थेला निधीचा प्रथम हप्ता वितरित झाल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्यांच्या आत योजना कार्यान्वित करणे बंधनकारक राहिल .
११	योजनेच्या अटी व शर्ती	<p>१) योजना अंमलबजावणीत संस्थेकडून अपेक्षित फलनिष्पत्ती / विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यावर संस्थेला १५ दिवसांची नोटीस देवून संस्थेला वितरीत करण्यात आलेला निधी वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.</p> <p>२) योजना पूर्ण न झाल्यास संस्थेस अदा केलेला निधी संस्थेने ३० दिवसांच्या आत संस्थेकडे अदा करण्यात आलेला सर्व निधी शासनास परत करावा लागेल.</p> <p>३) योजना पूर्ण झाल्यानंतर चांगल्या प्रतीची छायाचित्रे व सिडी , फलनिष्पत्ती अहवाल प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर जतन करावा. योजनेची यशोगाथा वरीष्ठ कार्यालयास सादर करावी.</p> <p>४) प्रत्येक योजनेच्या ठिकाणी आदिवासी विकास विभागाकडील विशेष केंद्रिय सहाय्य कार्यक्रमांतर्गत अशा आशयाचे तपशिलवार नामनिर्देशक फलक तयार करून दर्शनी भागात लावण्यात यावा.</p> <p>५) योजनेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या खर्चाचा अहवाल अंमल बजावणी यंत्रणेस प्रकल्प अधिकारी यांना सादर करणे अनिवार्य राहिल .</p> <p>६) सदर योजनेची अंमलबजावणी करताना चलचित्र (video) व छायाचित्रे काढावीत व योजनेची अंमलबजावणी पुर्ण झाल्यानंतर योजनेचा</p>

		फलनिष्पत्ती अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी प्रकल्प अधिकारी व अंमल बजावणी यंत्रणा यांची. सदर योजनेच्या लाभार्थ्यांची यादी व Geo-tagged photographs हे www.stcmis.gov.in/smis या वेबसाईट वर अपलोड करण्याची जबाबदारी प्रकल्प अधिकारी यांची राहिल.																				
१२	निधी वितरणाची कार्य पद्धती	<p>सदर प्रकल्पाचा निधी आयुक्त आदिवासी विकास नाशिक, यांच्या मार्फत योजना राबविण्यासाठी आवश्यक लाभार्थ्यांची निवड झाल्यावर योजना कार्यानिवत करण्यासाठी FISHCOPFED/NORID या योजना राबविणा-या संस्थेस खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येईल .</p> <table> <tr> <th>टप्पा क्र.</th> <th>कार्यवाही</th> <th>वितरित निधीची टक्केवारी</th> <th>रक्कम (लक्ष)</th> </tr> <tr> <td>१</td> <td>३ जलाशयांमध्ये योजना कार्यान्वित करण्यासाठी खरेदी उदा. प्र.कार्प बोटुकली, पोशा कोळंबी बीज, दुय्यम कार्प बीज, नायलॉन नेट्स , फिशिंग नेट्स , E.U.S -Chemical , वर्किंग शेड बांधकाम, वाहतुक टॅक्स इ.</td> <td>५० %</td> <td>५९.१०</td> </tr> <tr> <td>२</td> <td>प्रथम टप्पा पूर्ण झाल्याची प्रकल्प देखरेख व मुल्यमापन समितीने प्रमाणित केल्यावर उर्वरित कामकाजासाठी उदा. फायबर ग्लास नौका, प्लास्टिक क्रेट, शितपेटी, सायकल, जेटीचे बांधकाम,बर्फ साठवण,वजनकाटा, वाहन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक इ.</td> <td>३०%</td> <td>३५.४६</td> </tr> <tr> <td>३</td> <td>प्रकल्प देखरेख व मुल्यमापन समितीने सदर प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणित केल्यावर</td> <td>२०%</td> <td>२३.६४</td> </tr> <tr> <td></td> <td>एकूण</td> <td>१०० %</td> <td>११८.२०</td> </tr> </table> <p> <ul style="list-style-type: none"> टप्पा क्र.१ च्या कार्यवाहीसाठी अंमलबजावणी यंत्रणेस प्रथम ५० % निधीचे वितरण करण्यात येईल.मूल्यमापन व सनियंत्रण समितीच्या शिफारशी नुसार तसेच समाधान कारक अहवाला नुसार टप्पा क्र.२ व ३ साठी निधीचे वितरण अंमल बजावणी यंत्रणेस करण्यात येईल . योजनेच्या अनुषंगाने झालेल्या खर्चाचा अहवाल वेळोवेळी आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना सादर करण्याची जबाबदारी अंमल बजावणी यंत्रणेची राहिल . </p>	टप्पा क्र.	कार्यवाही	वितरित निधीची टक्केवारी	रक्कम (लक्ष)	१	३ जलाशयांमध्ये योजना कार्यान्वित करण्यासाठी खरेदी उदा. प्र.कार्प बोटुकली, पोशा कोळंबी बीज, दुय्यम कार्प बीज, नायलॉन नेट्स , फिशिंग नेट्स , E.U.S -Chemical , वर्किंग शेड बांधकाम, वाहतुक टॅक्स इ.	५० %	५९.१०	२	प्रथम टप्पा पूर्ण झाल्याची प्रकल्प देखरेख व मुल्यमापन समितीने प्रमाणित केल्यावर उर्वरित कामकाजासाठी उदा. फायबर ग्लास नौका, प्लास्टिक क्रेट, शितपेटी, सायकल, जेटीचे बांधकाम,बर्फ साठवण,वजनकाटा, वाहन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक इ.	३०%	३५.४६	३	प्रकल्प देखरेख व मुल्यमापन समितीने सदर प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणित केल्यावर	२०%	२३.६४		एकूण	१०० %	११८.२०
टप्पा क्र.	कार्यवाही	वितरित निधीची टक्केवारी	रक्कम (लक्ष)																			
१	३ जलाशयांमध्ये योजना कार्यान्वित करण्यासाठी खरेदी उदा. प्र.कार्प बोटुकली, पोशा कोळंबी बीज, दुय्यम कार्प बीज, नायलॉन नेट्स , फिशिंग नेट्स , E.U.S -Chemical , वर्किंग शेड बांधकाम, वाहतुक टॅक्स इ.	५० %	५९.१०																			
२	प्रथम टप्पा पूर्ण झाल्याची प्रकल्प देखरेख व मुल्यमापन समितीने प्रमाणित केल्यावर उर्वरित कामकाजासाठी उदा. फायबर ग्लास नौका, प्लास्टिक क्रेट, शितपेटी, सायकल, जेटीचे बांधकाम,बर्फ साठवण,वजनकाटा, वाहन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक इ.	३०%	३५.४६																			
३	प्रकल्प देखरेख व मुल्यमापन समितीने सदर प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणित केल्यावर	२०%	२३.६४																			
	एकूण	१०० %	११८.२०																			
१३	योजनेची फलनिष्पत्ती	<p>१) उपलब्ध जलस्रोतांचा विकास</p> <p>२) मत्स्योत्पादनात व स्थानिक आदिवासी लोकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.</p>																				

		<p>३) मोठ्या प्रमाणावर आदिवासी क्षेत्रात रोजगारनिर्मिती.</p> <p>४) मत्स्योत्पादनाबाबत प्रशिक्षण ,प्रात्यक्षिक,शैक्षणिक सहली, तांत्रिक बाबींची माहिती मुळे कौशल्य विकास होईल.</p> <p>५) प्रथिनयुक्त सकस अन्न पुरवठ्याने कुपोषणावर मात करता येईल.</p>
--	--	---